

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/३६०/२०१८  
 दिनांक : १८/०६/२०१८

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती  
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व  
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक २२/०६/२०१८ रोजी  
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक  
 समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २२/०६/२०१८ रोजी दुपारी ३.०० वा.  
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात  
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित  
 रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०४

दिनांक : २२/०६/२०१८

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २२/०६/२०१८ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

विषय क्र.१) मा.महापालिका सभा ठराव क्र.१२०६ दि.२०/१०/२०११ व मा.आयुक्त यांचेकडील आदेश क्र.क्रीडा/७/कावि/१८८/२०१२, दि.०४/०७/२०१२ मध्ये नमुद केलेप्रमाणे, क्रीडा धोरणतील अट क्र.२३ मध्ये खेळाडू दत्तक योजने अंतर्गत निवड झालेल्या खेळाडूने सलग २ वर्षात राज्य, राष्ट्रीय व आंतरविद्यापीठ स्तरावर प्राविण्य न मिळविल्यास अशा खेळाडूंना तेथून पुढे या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असे नमुद आहे. त्यानुसार खेळाडू दत्तक योजना २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ चे लाभार्थी ४५ खेळाडूंच्या प्राविण्याबाबत संबंधीत क्रीडा पर्यवेक्षक व क्रीडा अधिकारी यांनी तपासणी केली असता १४ खेळाडू पात्र व १७ अपात्र असा अहवाल क्रीडा विभागाला दिलेला आहे. प्रस्तावात नमुद प्रमाणे १४ पात्र खेळाडूंना खेळाडू दत्तक योजना २०१८-१९ चा लाभ १ वर्षाकरीता देणेस व त्याकामी येणा-या खर्चास र.रु.२४,८४,८००/- (अक्षरी र.रु.चोविस लाख, चौ-याऐंशी हजार, आठशे फक्त) चे खर्चास व सदरचा खर्च खेळाडू दत्तक योजना या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/३६०/२०१८

दिनांक : १८/०६/२०१८ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव

कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.